

विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील
सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) यांच्या
कार्यालयातील पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार
निश्चित करण्यात आलेल्या पदांचे स्थायी व
अस्थायी पदांमध्ये रुपांतर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०२१/प्र.क्र.१५२/ब/१६ब
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : १८ सप्टेंबर, २०२३

वाचा:-

- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.टीईपी-२००२/प्र.क्र.१३/सेवा-३, दि.२१.०६.२००६.
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.७७/१६-ब(बी),
दि.२१.०६.२०२३.

प्रस्तावना:

विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) या कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने या विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे.

वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) या कार्यालयातील पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण ४२ (३६ नियमित मंजूर + ६ अधिसंख्य पदे) पदांपैकी ८०% पदांचे स्थायी व २०% पदांचे अस्थायी पदांमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय:-

विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) या कार्यालयातील पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण ४२ (३६ नियमित मंजूर + ६ अधिसंख्य पदे) मंजूर आहेत. सदर मंजूर पदांपैकी ८०% च्या मर्यादेत ३४ पदे स्थायी व २०% च्या मर्यादेत २ पदे व अधिसंख्य ६ पदे असे मिळून एकूण ८ पदे अस्थायी करण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दि.२१.०६.२००६ रोजीच्या शासन निर्णयातील अटींच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे. सदर पदांचे स्थायी/अस्थायी वर्गीकरण सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे करण्यात येत आहे.

२. तसेच, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.२१.०६.२०२३ नुसार सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) यांच्या कार्यालयातील वाहनचालक व शिपाई हे संवर्ग मृत घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी वाहन चालक संवर्गातील १ कार्यरत पद व शिपाई संवर्गातील ५ कार्यरत पदे अशी एकूण ६ कार्यरत पदे अधिसंख्य ठरविण्यात आली आहेत. सदर अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती/राजीनामा/मृत्यू इत्यादी कारणांमुळे सदर पदे रिक्त झाल्यानंतर आपोआप निरसित होतील. अधिसंख्य पदे निरसित झाल्यानंतर वाहन चालक व शिपाई या पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेमार्फत गरजेनुसार उपलब्ध करून घेण्यात याव्यात.

३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.टीईपी-२००२/प्र.क्र.१३/सेवा-३, दि.२१.०६.२००६ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळा वर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०९१८१५०२०२६००७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. ए. आंधळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
२. अपर मुख्य सचिव (वित्त)/अपर मुख्य सचिव (ले व को)/ प्रधान सचिव (व्यय)/सचिव (वि.सु.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
३. सर्व विभागीय आयुक्त
४. सर्व सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष)
५. प्रधान महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर
६. प्रधान महालेखापाल १/२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर
७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
९. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती
१०. सामान्य प्रशासन विभाग, कार्या.२५, मंत्रालय, मुंबई
११. निवडनस्ती/१६-ब

शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण २०२१/प्र.क्र.१५२/१६-ब, दिनांक १८ सप्टेंबर, २०२३

प्रपत्र-अ

अ.क्र.	पदनाम	सुधारीत आकृतीबंधा नुसार मंजूर पदे	कार्यरत पदे	सहायक आयुक्त (मावक), कोकण विभाग		सहायक आयुक्त (मावक), नाशिक विभाग		सहायक आयुक्त (मावक), पुणे विभाग		सहायक आयुक्त (मावक), औरंगाबाद विभाग		सहायक आयुक्त (मावक), अमरावती विभाग		सहायक आयुक्त (मावक), नागपूर विभाग		एकूण	
				स्थायी	अस्थायी	स्थायी	अस्थायी	स्थायी	अस्थायी	स्थायी	अस्थायी	स्थायी	अस्थायी	स्थायी	अस्थायी	स्थायी	अस्थायी
१.	सहायक आयुक्त	६	६	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	६	०
२.	नायब तहसिलदार	६	६	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	६	०
३.	अव्वल कारकून	१२	१२	२	०	२	०	२	०	२	०	२	०	२	०	१२	०
४.	लिपिक टंकलेखक	१२	१२	२	०	१	१	२	०	२	०	१	१	२	०	१०	२
५.	वाहन चालक	० (मृत संवर्ग)	१ (अधिसंख्य)*	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१	०	१
६.	शिपाई	० (मृत संवर्ग)	५ (अधिसंख्य)*	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	०	०	५
	एकूण	३६	४२	६	१	५	२	६	१	६	१	५	२	६	१	३४	८

टिप:- *सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) यांच्या कार्यालयातील वाहनचालक व शिपाई हे संवर्ग मृत घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी वाहन चालक संवर्गातील १ कार्यरत पद व शिपाई संवर्गातील ५ कार्यरत पदे अशी एकूण ६ कार्यरत पदे अधिसंख्य ठरविण्यात आली आहेत. सदर अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती/राजीनामा/मृत्यू इत्यादी कारणामुळे सदर पदे रिक्त झाल्यानंतर आपोआप निरसित होतील. अधिसंख्य पदे निरसित झाल्यानंतर वाहन चालक व शिपाई या पदांच्या सेवा बाह्यंत्रणेमार्फत गरजेनुसार उपलब्ध करून घेण्यात याव्यात.

(सु. ए. आंधळे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन